# COMPANIES

Power Exchange India Limited

LCO.ID. CIN:U74900MH2008PLC17915

Trading Month of June- 2017

Markets	DAS		Intraday		Weekly Ahead	
Traded	Prices (Rs/I(Wh)	Volume (MUs)	Prices (Rs/KWh)	Volume (MUs)	Prices (Rs/KWh)	Volume (MUs)
Max	4.65	7.20	5.28	4.78	3	2.40
Min	1.97	0.04	2.05	0.05	3	2.40
Avg.	2.74	0.54	3.70	1.00	3	2.40
Total		15.72		13.94		9.60

#### mited

Distt. Jaiour-303704 (Raj.) India. 1992PLC006952 ayur.hiz

#### AL MEETING RMATION

Company will be held on Thursday, 27th tura, Jaipur-Sikar Road, Tehsil- Chomu, AGM dated 29th May, 2017.

year 2016-17 have been sent to all the Physical copies of the Notice of the AGM their registered address in the permitted 16-17 has been completed on 03rd July,

20 of The Companies (Management and ligations and Disclosure Requirements) intral Depository Services (India) Limited ed at the said AGM and the business may

d end at 05.00 P.M. on Wednesday, 26th lay, 26th July, 2017 and the same will be

of beneficial owners maintained by the d to avail the facility of remote e-voting or are contained in the Notice of the AGM. pany after dispatch of the Notice of AGM the login ID and password by sending a ered with CDSL for remote e-voting then

eeting. The Members who are entitled to GM through ballot paper.

o attend the AGM but shall not be entitled

vailable on the Company's website at com.

lembers may refer the Frequently Asked evotingindia.com under help section or

-400001.

For Mayur Uniquoters Limited, Brahm Prakash mpany Secretary & Compliance Officer

#### Y OF INDIA LIMITED OAD, NEW DELHI-110003

t the under mentioned shareholder/ any has reported loss/misplacement of nd has requested the Company to issue this regard should be lodged with the of this Notice, or else the Company will

Certificate(s) To	Dist. No From	Dist. No To
605269	191710107	191711106
		C. JAIN)

odi Road, New Delhi 110 003 GO1006454, Website: www.sail.co.in IL in everybody's life



#### **ENDURANCE** Complete Solutions

## ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED

CIN: L34102MH1999PLC123296

Regd. Office: K-228, MIDC industrial Area, Waluj, Aurangabad - 431138, Maharashtra www.endurancegroup.com, E-mail: investors@endurance.co.in

#### NOTICE OF EIGHTEENTH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

- The Eighteenth Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Friday, 28" July, 2017 at 10.30 a.m. at Vivanta by Taj, 8-N-12, CIDCO, Dr. Rafiq Zakaria Marg, Rauza Bagh, Aurangabad 431003, Maharashtra, to transact the business as set out in the Notice of AGM.
- The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2016-17 and other documents have been sent in electronic mode to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) and physical copies of the same have been dispatched to all other Members at their registered addresses. Members desiring to receive the Annual Report and other documents in physical form shall be provided with the same, upon request.
- The Notice of Eighteenth AGM and the Annual Report for the financial year 2016-17 are made available on the website of the Company www.endurancegroup.com, Documents referred to in the Notice are open for inspection by Members at the Registered Office and copies thereof at the Corporate Office of the Company on all working days (Monday to Friday) from 10.00 a.m. to 1.00 p.m., except holidays, upto the date of Eighteenth AGM.
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act"), Rule 10 of the Companies (Management and Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (Act.), Rule 10 of the Companies (management and Administration) Rules, 2014 ("Rules") and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 22<sup>rd</sup> July, 2017 to Friday, 28<sup>th</sup> July, 2017 (both days inclusive), for the propose of Eighteenth AGM and determining the shareholders entitled for dividend that may be declared at the AGM.
- Pursuant to Section 108 of the Act, Rule 20 of the Rules and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical and/or dematerialised form, as on the cut-off date i.e. 21" July, 2017, my cast their vote(s) electronically on the business as set out in the Notice of Eighteenth AGM of the Company through e-voting platform of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. The Company has appointed Mr. Sachin Bhagwat, Practicing Company Secretary, as Scrutinizer to review the e-voting process in accordance with law and in a fair and transparent manner at the AGM. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of Eighteenth AGM. Notice of Eighteenth AGM.

In this regard, Members are hereby further notified that:

- The Company has completed dispatch of the Annual Report for the financial year 2016-17 and Notice of Eighteenth AGM together with other documents, by the date hereof, to the Members of the Company.
- Remote e-voting through electronic means shall commence on Tuesday, 25th July, 2017 at 9.00 a.m. and end on Thursday, 27th July, 2017 at 5.00 p.m.
- Cut-off date for the purpose of e-voting shall be Friday, 21" July, 2017 ("Cut-off date").
- Persons who have acquired shares and become Members of the Company after the dispatch of Notice convening the AGM and upto the Cut-off date, should follow the same instructions mentioned in "Note No. 18. (II) - Instructions for Remote E-Voting" as contained in the Notice of AGM.
- Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. of 27th July, 2017.
- Members present at the AGM and who have not cast their votes through remote e-voting shall be provided the facility to vote through ballot paper, arranged at the venue of the AGM.
- A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again at the AGM.
- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the Cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting.
- The Notice of the Eighteenth AGM is available on the Company's website at www.endurancegroup.com and on the website of CDSL at www.evotingindia.com.
- In case of any grievance in connection with the facility for remote e-voting, the Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and the e-voting manual available at www.evotingindia.com under help section or contact:
  - a) Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager, Central Depository Services (India) Ltd., 28<sup>th</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001, Contact: 1800-200-5533 (toil-free), Email: helpdesk.evoting@cdslindia.com; or
  - Mr. Sunil N. Lalai, Company Secretary and Vice President Legal, Endurance Technologies Ltd., E-92, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad 431136, Maharashtra, Contact: +91 (240) 2569737, Email: investors@endurance.co.in.

Please keep your updated email id registered with your Depository Participant to receive timely communications.

For Endurance Technologies Limited

Sunil N. Lalai Company Secretary and Vice President - Legal

Place: Aurangabad Date: 3<sup>rd</sup> July, 2017



#### **ENDURANCE** Complete Solutions

### एंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड

GIN: L34102MH1999PLC123296

नौंदमीकृतं कार्यालयः प्लॉट के.-के-२२८ एमऑर्डीसी इंडस्ट्राल एरिया, बाब्युल, औरगाबाद ४१११३६, पहाराष्ट्र वेबसाइट: www.endurencegroup.com; ई-मल आयडी investors@endurence.co.in

### अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्थ ई-मतदान माहिती आणि खातेबंदी ह्या संबंधीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की:

कंपनीची अठरावी वार्षिक सर्वसाधारण समा समेच्या सूचनेमध्ये निश्वित करण्यात आलेले कामकाज पार पाडण्यासाठी, हॉटेल विवांता बाय ताज, ८-एन-१२, सिडको, डॉ. रफिक झेकारिया मोर्ग, रौजाबाग, औरंगाबाद - ४३१००३, महाराष्ट्र येथे शुक्रवार, दिनांक २८ जुलै २०१७ रोजी सकाळी १०:३० मि. आयोजित करण्यात आलेली आहे.

ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज हे कंपनीकडे/डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे नोंदणीकृत आहेत, त्या सभासदांना ईलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे २०१६-२०१७ ह्या वित्तीय वर्षांचा वार्षिक अहवाल, सूचना आणि इतर दस्तऐवज पाठविण्यात आले असून इतर सर्व समासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर सदरच्या वास्तविक प्रती पाठविण्यात आलेल्या आहेत, सदर द्स्तऐवज हे वास्तविक स्वरूपामध्ये प्राप्त करण्यास इच्छुक असलेल्या भागधारकांना, विनंतीनुसार, सदर दस्तऐवज वास्तविक स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.

अठराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१६-१७ चा वार्षिक अहवाल हे कंपनीच्या www.endurancegroup.com ह्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सदर सूचनेमध्ये उल्लेखित केलेली कागदपत्रे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये तसेच त्याच्या छायांकित प्रती कार्पोरेट कार्यालयामध्ये मध्ये सर्व कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वाजे दरम्यान, ते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवसापर्यंत, सभासदांना तपासणी करता

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम १० आणि सेबी (सूची कर्तव्य आणि घोषणा आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन ४२ ला अनुसरून, अठराय्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या हेतूसाठी आणि सदर सभेमध्ये घोषित होण्याची शक्यता असलेला लाभांश प्रदान करण्यासाठी सभासदांची नोंदवही आणि कंपनी हस्तांतरण पुस्तिका हे शनिवार दिनांक २२ जुलै २०१७ पासून ते शुक्रवार दिनांक २८ जुलै २०१७ पर्यंत, दोन्ही दिवस समायिष्ट, बंद राहतील

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (सूची कर्तव्य आणि घोषणा आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन ४४ला अनुसरून, कट-ऑफ तारखेला म्हणजेच २० जुलै २०१७ रोजी, वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा केलेले सभासद हे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ह्यांच्या वेबसाइट www.evotingIndia.com च्या माध्यमातून, कंपनीच्या अठराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील. ई-मतदान प्रक्रियेची छाननी करण्यासाठी व कंपनी कायद्या प्रमाणे मतदानाची योग्य व पारदर्शक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कंपनीने श्री सथिन भागवत, प्रॅक्टिसिंग कंपनी सथिय यांची स्कूटीनाइझर म्हणून नियुक्ती केलेली आहे. ई-मतदाना संबंधीत प्रक्रियेचा/सूबनेचा तपशील हा अठराय्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.

ह्याबाबत, सभासदांना याद्वारे कळवण्यात येते की:

- कंपनीचे भागधारक असणाऱ्यांना कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इतर दस्तऐवज पाठविण्याची प्रक्रिया आज रोजी पूर्ण
- इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे दुरस्थ ई-मतदानाला मंगळवार दिनांक २५ जुलै २०१७ सकाळी ९:०० वाजता सुरुवात होईल आणि गुरुवार दिनांक 🕏 जुलै २०१७ रोजी संध्याकाळी ५:०० बाजता समाप्त होईल.

ई-मतदानाच्या हेत्साठीची कट-ऑफ तारीख शुक्रवार २१ जुलै २०१७ असेल.

सूचना पाठविण्यात आल्यानंतर भागधारण केलेल्या आणि कंपनीच्या समासद झालेल्या भागधारकानी वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचने मधील नमूद "नोट क्रं.१८ (२) - दुरस्थ ई-मतदान सूचना" पाळाव्यात.

दिनांक २७ जुलै २०१७ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेनंतर दूरस्थ ई-मतदान करण्याला अनुमती असणार नाही.

- सभेच्या ठिकाणी उपस्थित सभासदांना ज्यांनी ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदान केले नाही, त्यांना सभेच्या स्थळी आयोजित, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
- सभासदाने दूरस्थ ई-मतदानादारे मतदानाचा हक बजावल्यानंतर ही ते सर्वसाधारण सभेमध्ये सहमागी होऊ शकतात. परंतु ते पुन्हा मतदान करण्यास पात्र नसतील.

कट-ऑफ तारखेर्ल्य सभासुदांच्या नोंदवहीमध्ये आणि डिपॉझिटरीद्वारे बाळगण्यात येणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये नावाची नोंद असणारी व्यक्तीच ई-मतदानाची तसेच सर्वसाधारण सभेमघे मतदान करण्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी हक्कदार असेल.

आय. अठराच्या वार्षिक सर्वसाधारण समेची सूधना ही कंपनीच्या www.endurancegroup.com ह्या वेबसाईटवर आणि सीडीएसएलच्या www.evotingiridia.com ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ई-मतदानासंबंधीत कोणत्याही प्रश्नासाठी / तक्रारीसाठी, तुम्ही खाली नमूद्र केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता किंवा समासदांसाठी असलेल्या 'वारंवार विचारले जाणारे प्रश्न' (एफएक्यूज़) आणि समासदांकरीता ई-मतदान युजर मॅन्युअल जे www.evotingindia.com च्या मदत विभागामध्ये उपलब्ध आहे, ह्यांचा संदर्भ धेऊ शकता. संपर्कः

१) श्री राकेश दुळवी, डेप्युटी मॅनेजर, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, २८ वा मजला, फिरोज जीजीघॉय टॉयर, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१, दूरध्वनी:१८००-२००-५५३३ (टोल फ्री), ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com;

२) श्री सुनील एन लालाई, कंपनी सविव आणि व्हाईस प्रेसिडेंट -विधी, प्लॉट क्रं. ई-९२, एनआईडीसी इंडस्ट्रियल एरिया, वाळुज, औरगाबाद- ४३१ १३६, दूरध्वनी: +९१ (२४०) २५६९७३७, ई-मेल: investors@endurance.co.in

तुम्हाला वेळेवर संपर्क व्यवहार प्राप्त होण्यासाठी कृपया कंपनीकडे∕अथवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे तुमच्या अद्ययावत ई−मेल आयडीची नोंदणी करावी.

एंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड केरिता

सुनील एन लालाई

कंपनी सचिव आणि व्हाईस प्रेसिडेंट -विधी

इटलीच्या थॉमस फॉबिआनोलें ५-६ सिंग्फ्र देनिक लेकसताप्रमीक सूचना उदानिक १०.०६ स्वेर्ड क वैनिक ठाणे वै कामाचे नाव :१) Providing & supplying high pressure cleaning ma facility & Providing and supplying submersible sl

> ?) Providing & supplying spares for 22 kv substa and providing, supplying & fixing electrical saf-Water Pumping station at Shahad (2nd Ci ₹. ७.८४.७८२/-,

WTP Temphar. (2nd Call) अंदाजित (क्कम रु. ७.६

- 3) Providing & fixing Tonner roller support for WTP Temphar and Providing, applying & coat at WTP Temphar. (2nd Call) अंदाजित रक्कम रू
- 8) Providing & commissioning multifunction management system software for Bhiwandi pu (2nd Call) अंदाजित स्वकम रु. २,९२,३७५/-,
- 4) Providing, fixing commissioning with test and assembly (Slip ring) to clarifloculator at W रक्कम रु. २,१५,५००/-
- ξ) Providing, supplying & installing Mikamachi ι bore electromagnetic flow meter installed at STEM Jurisdiction (3rd Call), F. 9,94,000/

वरील कामाच्या निविदेस पुरेसा प्रतिसाद नसल्याने निविदेस मुदर निविदा प्रपत्र http://stem.abcprocure.com या अधिकृत संकेतस्यव रोजी १२.०० वाजेपर्यंत उपलब्ध असतील. सदरच्या निविदा ई १५.०७.२०१७ रोजी १२.०० वाजेपर्यंत कोरा निविदा संच किंमत स्वीकारण्यात येतील. प्राप्त निविदा (लिफाफा क्र. १) शक्य शाल्यास र् १५.०० वाजता उपस्थित निविदाकार अथवा त्यांच्या प्रतिनिधीसमक्ष उघह इतर मजकुरात कोणताही बदल नाही.



### औरंगाबाद जिल्हा सुर मंडळ. औरंगाबा

सुरक्षारक्षक मंडळाच्या कार्यकक्षेतील अनोंदीत व अनोंदीत खासगी सुरक्षारक्षक यांच्य जाहीर सूचना

दिनांक २७.०६.२०१७ रोजी मा. मंत्रीमहोदय अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सुर समितीच्या बैठकीत जिल्हा सुरक्षारक्षक मंडळांनी विशेष मोठ्या प्रमाणावर अनोंदीत कार्यरत सुरक्षारक्षक व त्यां आस्थापना व कारखाने यांच्या मुख्य मालकांची नोंदणी मंड निर्देश मा. मंत्रीमहोदय (कामगार) यांनी दिले आहेत. औरंगाबाद व जालना जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या कार्य मुख्य मालक व अनोंदीत सुरक्षारक्षक यांना जाहीरपणे सूर् आहे की, महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक (नोकरीचे निर अधिनियम १९८१ व त्या अंतर्गत योजना २००२ चे खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत सुरक्षारक्षकांची सेवा मालकांनी योजना लागू झाल्यापासून १५ दिवसांच्या आ होकन त्यांच्याकडे कार्यरत अनोदीत सुरक्षारक्षकांची (' प्राप्तीकरिता अर्ज केलेले सुरक्षारक्षक वगळून) मंडळा किंवा मंडळाचे नोंदीत सुरक्षारक्षक तैनातीसाठी घेणे बंध

अशा अनोंदीत "मुख्य मालक व कार्यरत अनोंदीत नोटिसीद्वारे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, त्यांग आत मंडळात "मुख्य भालक" म्हणून नोंदणी घेऊन र एजन्सीमार्फत कार्यरत अनोंदीत सुरक्षारक्षकांची (सूट मिळण्याकरिता अर्ज केलेले सुरक्षारक्षक वगळून) नोंदणी मंश आवश्यक ती कार्यवाही करावी किंवा मंडळाच्या र तैनातीसाठी घ्यावेत.**किंवा** सूट प्राप्त सुरक्षारक्षकच तैनातीसाट मुख्य मालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई (ज्यात दंड किंवा आहे) मुंड,ळाकडून करण्यात येईल.

> कामगार उपआयुक औरंगाबाद जिल्हा स् औरंगा

🕊 🖰 ट इंडियन एक्स्प्रेस (चे) स्विपेटेड. सर्वे 📭 सुर्पेबत. सेखो अनुमकीसवाय संपूर्व अयवा अंसतः पुनःग्रकानसः वा पुनःग्रसारणास मन्दरं 🔳 हवाई अधिगार - कोलकाता, दिखंसादी प्रत्येकी १० रूपये.





ह्या संधुने नानी क्रदा ही. पण हेदाजीवा कटके संग

व कर्णधार

ण त्यानंतर न गमावले ब्रे. त्यानंतर न गमावता होती, पण रेरलो. पण ल्या धावा

**हामगिरी** टेनिसपट्

जागतिक २२ व्या नावर झेप झालेल्या न जागतिक स्थानावर

थिएमवर

होता. उपांत्यपूर्व होती तेथे मार्कोस वीकारावा 🎙 मानांकन जी व फॉर्म गऱ्या युकी वले आहे.

रेन. श्रीराम न्त नागल आहेत. वे स्थान

स्थळ: औरंगाबाद

दिनांक: ३ जुलै २०१७